

आयुक्त कार्यालयातील विकास कक्षाचे
बळकटीकरण करण्याकरिता उपायुक्त,
सहाय्यक आयुक्त इ.पदे तसेच अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिका-यांची पदे
निर्माण करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्र.मविसे १०९६/प्र.क्र.००५२/१०,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- १६ ऑक्टोबर, १९९९.

प्रस्तावना :-

विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास कक्षाकडून जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचे सनियंत्रण तसेच प्रशासकीय बाबी हाताळल्या जातात. आयुक्त कार्यालयातील विकास कक्ष हा राज्य शासन व जि.प. यामधील दुवा साधण्याचे महत्वाचे काम करत असतो. इतर विभागांना त्याच्या अधिपत्याखालील ग्रामीण विभागासाठी वेगळे संचालनालय असते. ग्राम विकास विभागाकडे असं संचालनालय नसून आयुक्त कार्यालयातील विकास कक्ष एक प्रकारेच संचालनालयाचेच काम पार पाडीत असतो. त्यामुळे विकास कक्षात सध्या असलेल्या २८ अधिकारी व कर्मचा-यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता असून, याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय :-

प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास कक्षाचे बळकटीकरण करण्याकरिता आयुक्त कार्यालयात खालील पदे त्याच्या पदासमोर दर्शविलेल्या वतनश्रेणीत दि. १५ ऑक्टोबर, १९९९ पासून निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

अ.क्र. पदाचे नांव	वतन श्रेणी	पदाची संख्या
१. उप आयुक्त (आस्थापना)	१०६५०-३२५-१५८५०	०१
२. उप आयुक्त (विकास)	१०६५०-३२५-१५८५०	०१
३. सहाय्यक आयुक्त (तपासणी)	८०००-२७५-१३५००	०१
४. सहाय्यक आयुक्त (चौकशी)	८०००-२७५-१३५००	०१

५. विशेष अधिकारी (अभियांत्रिकी)	१०६५०-३२५-१५८५०	०१
६. शाखा अभियंता	६५००-२००-१०५००	०१
७. वरिष्ठ सहाय्यक	४०००-१००-६०००	०१
८. कनिष्ठ सहाय्यक	३०५०-७५-३९५०-८०-६५९०	०२
९. लघुटंकलेखक	४०००-१००-६०००	०१
१०. लघुलेखक (निम्नश्रेणी)	५५००-१७५-९०००	०१
११. कक्ष अधिकारी	५५००-१७५-९०००	०१
१२. संगणक ऑपरेटर	५५००-१७५-९०००	०१

तसेच चाशिम, नंदूरबार, हिंगोली व गोंदिया या जिल्हा परिषदांव्यतिरिक्त उर्वरित २९ जिल्हा परिषदेत प्रत्येकी ०१ या प्रमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद १०६५०-३२५-१५८५० या वेतनश्रेणीत दि. १५ ऑक्टोबर, १९९९ पासून निर्माण करण्याची शासनाने निर्णय घेतला आहे.

वरील पदांचा दि. १५ ऑक्टोबर १९९९ ते दि. ३१ ऑक्टोबर १९९९ पर्यंतचा वेतन व भत्ता यावरील आवृत्ती खर्च शासन जापन, वित्त विभाग क्र. आकनि-११९९/८७/अर्थसंकल्प-१६, दिनांक - १६/१०/९९ संगणक संकेतांक - ८००००८७-४ अन्वये मंजूर केल्या रु. ८,००,०००/- एवढ्या आकस्मिकता निधीतून भागविण्यात यावा व सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी आगाऊ रक्कमेतून खर्च करावा. व अंतिमतः विवरण पत्रात दर्शविलेल्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा तसेच सदरबाबतची पूरक मागणी विधान मंडळाने मंजूर केल्यानंतर त्याद्वारे उपलब्ध झालेल्या पूरक अर्थसंकल्पीय तरतूदीतून प्रत्यक्ष खर्चाची आकस्मिकता निधीत प्रतिपूर्ती करून खर्ची टाकावा. अशाप्रकारे खर्च करतानी सादर करण्यात येणा-या देयकावर "आकस्मिकता निधी अग्रिम शासन जापन वित्त विभाग क्र. आकनि-११९९/८७/अर्थसंकल्प-१६, दिनांक - १६/१०/९९ अन्वये मंजूर असे लाल शाईने लिहावे. तसेच ही सूचना लाल शाईने अधोरेखित करावी."

३. उपरोक्त पदांसाठीचा वेतन व भत्ता यावरील खर्च आकस्मिकता निधीतून घेतलेल्या अग्रिमातून निश्चितपणे भागविता येईल, या दृष्टीकोनातून संबंधित विभागीय आयुक्त/मु.का.अ. यांनी आकस्मिकता निधीतून घेतलेल्या अग्रिमातूनच खर्च होईल, याची दक्षता घ्यावी.

शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्याच्या अनौपचारिक संदर्भ क्र. प्रकरण क्रमांक ३१७/अर्थ-१३, दिनांक - १६/१०/१९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(या ना. धकाते)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे अध्यक्ष,
महालखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१ मुंबई / महाराष्ट्र-२ नागपूर,
सर्व मंत्रालयीन विभाग,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
सर्व कोषागार अधिकारी,
वित्त विभाग, कार्यासन क्रमांक, अर्थ-३, अर्थ-१६, व्यय-१५ मंत्रालय, मुंबई - ३२,
कार्यासन क्रमांक ११, १३, २९ ग्रा.वि.व ज.सं.विभाग,
ग्राम विकास व जलसंधारण विभागातील सर्व कार्यासने,
खाजगी सचिव, मा.मंत्री (ग्रामविकास),
खाजगी सचिव, मा.राज्यमंत्री (ग्रामविकास),
सचिव, ग्राम विकास यांचे स्वीय सहाय्यक,
सचिव, जलसंधारण यांचे स्वीय सहाय्यक,
निवड नस्ती कार्यासन क्रमांक १०.